

संजय गांधी निराधार अनुदान योजना व
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
प्रशासकीय खर्चासाठी सन २०२३-२४ या
आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वाटप.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक : विसयो-२०२४/प्र.क्र.१७/विसयो
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ३० मार्च, २०२४.

वाचा :-

१. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, क्र. विसयो २०१८/प्र.क्र.६२/विसयो, दि.२० ऑगस्ट, २०१९.
२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०२४-प्र.क्र.१०/२०२४/कोषा.प्रशा.५, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४.

शासन निर्णय :-

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरीता रुपये १५,००,००,०००/- एवढी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर झालेली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील कालावधीच्या खर्चासाठी मंजूर तरतूदीपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाकरीता रुपये ८०,००,०००/- (रुपये ऐंशी लक्ष फक्त) वितरीत करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे / मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

२. सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे वितरीत केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे. **तसेच वित्त विभागाच्या संदर्भ क्र.२ नुसार दिनांक १५ फेब्रुवारी, २०२४ नंतर कोणतीही खरेदी करू नये.**

३. सदरहू विवरणपत्र येथील वितरीत अनुदान संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या प्रशासकीय खर्चाकरीता " मागणी क्रमांक एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५, (०८) (०८) संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्च (कार्यक्रम) ५० इतर खर्च, (२२३५ ३१२१)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

४. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाच्या विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखा परीक्षण कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास व या कार्यासनास पाठवावी. खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांवर राहिल.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक, क्र.अर्थसं-२०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि.१२ एप्रिल, २०२३ अन्वये विभागांना दिलेल्या प्रशासकीय प्राधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३३०१७०२२२५७२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रशान्त पुं. वाघ)

अवर सचिव , महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) विभागीय आयुक्त, पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/अमरावती व औरंगाबाद
- २) सर्व जिल्हाधिकारी.
- ३) संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय भवन, ५ वा मजला, महाराष्ट्र राज्य ,मुंबई
- ४) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई (२ प्रती)
- ५) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
- ७) वित्त विभाग, अर्थसंकल्प ३ ,४, ५ अर्थोपाय व व्यय १४, मंत्रालय, मुंबई
- ८) सहसचिव (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सहाय्यक संचालक (वित्त व लेखा), लेखापरिक्षण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) निवड नस्ती, विसयो.

विवरणपत्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्र.विसयो-२०२४/प्र.क्र.१७/विसयो, दिनांक - ३० मार्च, २०२४ सोबतचे विवरणपत्र
मागणी क्र.एन-३, मुख्य लेखाशीर्ष २२३५, (०८) (०८) संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य
निवृत्तीवेतन योजना यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्च (कार्यक्रम) (२२३५ ३१२१)

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण

(रुपये - रुपयात)

अ.क्र.	जिल्हा	नियंत्रण अधिकारी क्रमांक	अनुदान (कार्यालयीन, प्रवास, इ. खर्चाकरिता)
१	२	३	४
१	मुंबई शहर	N००२८	०
२	मुंबई उपनगर	N००२९	०
३	ठाणे	N००३६	३०००००
४	रायगड	N००१२	३०००००
५	रत्नागिरी	N००२३	३०००००
६	सिंधुदूर्ग	N००१८	३०००००
७	पालघर	N००३७	३०००००
	कोकण		१५०००००
८	नाशिक	N०००६	२०००००
९	धुळे	N००२६	१०००००
१०	जळगांव	N००१०	२०००००
११	अहमदनगर	N००३०	३०००००
१२	नंदुरबार	N००२७	२०००००
	नाशिक		१००००००
१३	पुणे	N००४०	२०००००
१४	सोलापूर	N००१९	३०००००
१५	सातारा	N००३२	१०००००
१६	सांगली	N०००८	१०००००
१७	कोल्हापूर	N००३९	२०००००
	पुणे		९०००००
१८	नागपूर	N००१४	३०००००
१९	वर्धा	N००२५	२०००००
२०	चंद्रपूर	N००२१	३०००००
२१	भंडारा	N००३३	२०००००
२२	गडचिरोली	N००१३	२०००००
२३	गोंदिया	N००२४	२०००००
	नागपूर		१४०००००
२४	अमरावती	N००११	३०००००
२५	अकोला	N००४१	१०००००
२६	यवतमाळ	N०००७	२०००००
२७	बुलढाणा	N००३८	३०००००
२८	वाशिम	N००२२	२०००००
	अमरावती		११०००००
२९	औरंगाबाद	N००३५	३०००००
३०	बीड	N००३४	३०००००
३१	नांदेड	N००३१	२०००००
३२	परभणी	N००१६	३०००००
३३	उस्मानाबाद	N००२०	२०००००
३४	जालना	N००१५	३०००००
३५	लातूर	N०००९	३०००००
३६	हिंगोली	N००१७	२०००००
	औरंगाबाद		२१०००००
	एकूण		८००००००